

LKP FINANCE LIMITED						
CIN: L65990MH1984PLC032831						
Regd Office :- 112-A / 203, Embassy Centre, Nariman point, Mumbai 400021						
EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER, 2022 (Rs.in lakhs except per share data)						
PARTICULARS	STANDALONE			CONSOLIDATED		
	Quarter Ended (Unaudited)	Quarter Ended (Unaudited)	Quarter Ended (Unaudited)	Quarter Ended (Unaudited)	Quarter Ended (Unaudited)	Quarter Ended (Unaudited)
	30-Sep-2022	30-Jun-2022	30-Sep-2021	30-Jun-2022	30-Jun-2022	30-Sep-2021
1 Total Income from operations (net)	2,010.70	67.52	2,108.54	2,161.17	98.65	2,187.46
2 Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	1,723.26	(800.43)	1,747.16	1,846.94	(829.90)	1,810.11
3 Net Profit / (Loss) after Extraordinary Items	1,723.26	(800.43)	1,747.16	1,846.94	(829.90)	1,810.11
4 Paid-up Equity Share Capital	1,256.86	1,256.86	1,256.86	1,256.86	1,256.86	1,256.86
5 Reserves excluding revaluation reserves as per balance sheet	10.00	10.00	10.00	10.00	10.00	10.00
6 Earning Per Share (EPS) (Face value of Rs.10)						
-Basic	13.71	(6.37)	13.90	14.69	(6.60)	14.40
-Diluted	13.71	(6.37)	13.90	14.69	(6.60)	14.40

The above is an extract of the Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the Second Quarter ended September 30, 2022. The detailed format for the same has been filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015 and is available on the website of BSE at www.bseindia.com and also on the website of the Company at www.lkpsc.com.

For LKP FINANCE LTD
Sd/-
Mahendra V. Doshi
Managing Director

Mumbai
18 October 2022

Procter & Gamble Hygiene and Health Care Limited
CIN: L24239MH1964PLC012971
Regd Office :- P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E), Mumbai - 400099
Tel: (91-22) 2826 6000; Fax: (91-22) 2826 7337; Email ID: investorgphh.im@pg.com; in.pg.com

NOTICE is hereby given that following share certificates issued by the Company are stated to be lost / misplaced and the registered holders thereof have applied to the Company for issue of duplicate share certificates.

Folio No.	Name of the Shareholder	Share Certificate No.	Distinctive Numbers		No. of Shares
			From	To	
00021285	Renu Narvekar	497	53466	53540	75

The public is hereby warned against purchasing or dealing in with the above share certificates. Any person(s) who has/have any claim(s) with the Company in respect of the said share certificates should lodge such claims at its registered office at the address given above within 15 days of the publication of this notice after which no claim will be entertained and the Company will proceed to issue duplicate share certificates.

For Procter & Gamble Hygiene and Health Care Limited
Sd/-
Ghanashyam Hegde
Executive Director and Company Secretary

Place: Mumbai
Date: October 19, 2022

STRESSED ASSETS STABILISATION FUND
3rd Floor, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Mumbai-400005
Website: sasfrust.com

Sale notice for sale of immovable properties
E-auction Sale Notice for Sale of Immoveable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and particular to Royal Brushes Pvt. Ltd, Shri Dinesh Kenia and Smt.Sarla Kenia that the below described immovable property mortgaged to the Stressed Assets Stabilisation Fund ("SASF") the symbolic possession of which has been taken by the Authorised Officer of SASF, will be sold on "As is where is," "As is what is," and "whatever there is" on November 30, 2022, for recovery of dues of Rs.25,16,45,913/- (Rupees Twenty Five Crore Sixteen Lakh Forty Five Thousand Nine Hundred Thirteen Only) together with further interest thereon with effect from August 2, 2012 due to SASF from Royal Brushes Pvt Ltd, Shri Dinesh Kenia and Smt.Sarla Kenia. The reserve price will be Rs.400.5 Lakh and the earnest money deposit will be Rs.40 Lakh.

Interested parties can inspect the Assets at site on 14th & 15th November, 2022 between 11:00 AM to 04:00 PM. Last date for submission of Bid alongwith Undertaking and EMD is 21st November, 2022 upto 05:00 PM. (Short description of the immovable property-Plot No. C-20, admeasuring 2800 sq mts. in Additional Nashik Industrial Area of MIDC within the village limits of Ambad, Taluka Registration Sub-District and Dist. Nashik in the state of Maharashtra). For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in SASF's website i.e. www.sasfrust.com

Date: 21.10.2022
Place: Mumbai
Interested parties may contact Shri Manish Kumar (T) 022 66552965, (M) 950721555, (email) manish.ku@idbi.co.in for any further information.

Authorised Officer

Bank of Baroda
Durvankur Opp. Telephone Office, Shriram Nagar, Vashind(W) Taluka -Shahapur, Dis-Thane, Pin-421604
Email: VASHID@bankofbaroda.com

POSSESSION NOTICE
(Under Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002)

Whereas The undersigned being the authorized officer of the BANK OF BARODA, VASHIND, BRANCH, Durvankur, Shriram Nagar, Shahapur, Vashind West, Thane, Maharashtra- 421601 under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a Demand Notice Dated 01/07/2022 Calling upon the Borrowers/ Guarantor/Mortgagor Mr. Prabhakar Devram Warghade to repay the amount mentioned in the notice being Rs. 14,31,915.87/- (Rupees Fourteen Lakh Thirty One Thousand Nine Hundred Fifteen and Paise Eighty Seven Only) as on 01/07/2022 within 60 days from the date of receipt of the said notice with future Interest and incidental charges w.e.f. 02/07/2022. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/ Guarantor and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 13th Day of October of the year 2022. The borrower/guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the BANK OF BARODA, VASHIND, BRANCH, Durvankur, Shriram Nagar, Shahapur, Vashind West, Thane, Maharashtra- 421601 for an amount of Rs. 14,31,915.87/- (Rupees Fourteen Lakh Thirty One Thousand Nine Hundred Fifteen and Paise Eighty Seven Only) as on 01/07/2022 plus interest and incidental expenses incurred by bank w.e.f. 02/07/2022. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Asset:
Equitable Mortgage of flat No. 302, 3rd floor, Building no. 2-C, Maitri housing Society, Shubh vastu, Village Khativali, Tal-Shahpur, Dist. Thane-421601.
Bounded (as per Building):
On the North by: Building No. E
On the East by: Flat No. 303
On the South by: Flat No. 301
On the West by: Building No. C
Date: 13.10.2022, Place: VASHIND
Sd/- Authorised Officer

Mahindra CIE
MAHINDRA CIE AUTOMOTIVE LIMITED
CIN:L27100MH1999PLC121285
Registered Office: Suite F9D, Grand Hyatt Plaza (Lobby Level), Off Western Express Highway, Santacruz (E), Mumbai - 400 055. Tel: +91 22 62411031 | Fax: +91 22 62411030
Website: www.mahindracie.com | email: mcie.investors@cie-india.com

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 30 SEPT, 2022
₹ in Million

PARTICULARS	Consolidated			
	Quarter ended		Nine Month ended	Year Ended
	30 Sept, 2022	30 Sept, 2021	30 Sept, 2022	31 December, 2021
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total income from operations	27,231.47	20,906.88	80,012.11	83,867.12
Net Profit for the period before tax (before Exceptional and / or Extraordinary items)	2,272.06	1,791.31	6,876.64	6,777.83
Net Profit for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	2,272.06	1,791.31	6,876.64	6,649.83
Net Profit for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1,713.67	1,664.16	5,216.45	3,928.43
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1,052.82	1,196.38	4,020.41	2,877.43
Equity Share Capital	3,793.17	3,790.51	3,793.17	3,790.76
Reserve (excluding revaluation reserve)				48,175.12
Basic Earning Per Share (of ₹10/- each)				
Continuing Operation	4.52	4.39	13.76	10.36
Discontinued Operation	-	-	-	-
Diluted Earning Per Share (of ₹10/- each)				
Continuing Operation	4.52	4.39	13.76	10.36
Discontinued Operation	-	-	-	-

Notes:
1. The Finance Act, 2021 has introduced an amendment to section 32 of the Income Tax Act, 1961, whereby Goodwill of a business will not be considered as a depreciable asset and depreciation on goodwill will not be allowed as deductible expenditure effective April 1, 2020.

In accordance with the requirements of Ind AS 12 - Income Taxes, the Company has recognised tax expense amounting to ₹1,425 million as the outcome on the difference between Goodwill as per the books of account and its updated tax base of NIL resulting from the aforementioned amendment, in addition to the current tax expense debited to the statement of profit and loss for the quarter ended March 31, 2021. This deferred tax liability is not expected to be a cash outflow in the future and its reversal is deemed unlikely as the value of its associated goodwill is expected by value in use.

2. The company had inadvertently recorded a consolidation adjustment aggregating to INR 1,254.70 millions and INR 892.03 millions relating to 'cost of materials consumed' in 'Other expenses', in respect of its foreign subsidiaries, in the quarter ended March 31, 2022 and June 30, 2022, respectively.

There is no impact of the restatement on total expenditure, profit before tax, profit after tax for the quarters and consequently on the earning per share (EPS).

This adjustment has been corrected and the comparative information has been restated in the 'Consolidated Statement of Profit and Loss' for the quarter ended June 30, 2022. The following table summarises the impact on Consolidated Statement of Profit and Loss:

Particulars	Standalone			
	Quarter ended		Nine Month ended	Year Ended
	30 Sept, 2022	30 Sept, 2021	30 Sept, 2022	31 December, 2021
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total income (Revenue from Operations including other income)	12,129.79	8,823.79	33,946.36	33,081.33
Profit before tax	1,350.58	931.01	4,617.03	3,018.40
Profit after tax	1,003.78	980.50	3,660.98	1,103.37

₹ in Million

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST GOVINDPARVA AGRO PRODUCTS PRIVATE LIMITED
OPERATING IN PRODUCTION & DEALING OF SUGARCANE AT KARMALA, SOLAPUR (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

RELEVANT PARTICULARS	For the Quarter ended 30 June, 2022			For the Quarter ended 31 March, 2022		
	As previously Reported	Adjustment	Restated	As previously Reported	Adjustment	Restated
Cost of material consumed	13,829.24	892.03	14,721.27	12,321.54	1,254.70	13,576.24
Other Expenses	6,819.35	(892.03)	5,927.32	7,384.10	(1,254.70)	6,129.40

4. The above is extract of detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

5. The full format of Quarterly results is available on the Company's website i.e., www.mahindracie.com and on the website of Stock Exchanges i.e., www.nseindia.com and www.bseindia.com.

For & on behalf of the Board of Directors
Date : October 18, 2022
Place : Pune
Executive Director

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given that **SANT KRUPA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED** are the owners and or is of well sufficiently entitled of ALL THAT piece and parcel of non-agriculture plot of land bearing City Survey No. 421, 421/1 to 3 of Village Malad East, Taluka Borivali, Mumbai Suburban District together with structure consist of Ground + 4 Upper Floors comprising of 11 Residential & 04 commercial premises of the building known as "SANT KRUPA" being constructed in year 1984-85 and thereabout society known as "SANT KRUPA CO-OP. HSG. SOC. LTD" being formed and registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act, 1961 in year 1986-87 situated at Pandit Solicitor Marg, Gaushala Lane, Malad East, Mumbai - 400097, Maharashtra State, (hereinafter referred to as "the Said Property"). That, due to dilapidated and dangerous condition of the said property my clients i.e. SANT KRUPA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED are going for the redevelopment u/s. 33 (7) (B) of Development Control, Promotion and Regulation for Greater Mumbai, 2034 and/or other provisions of MCGM and other authorities.

Any person or persons having any claim, right, title or interest against the said property or any part thereof by way of sale, mortgage (equitable or otherwise), exchanging, transfer, inheritance, lease, easements, tenancy, lien, lis-pendence, license, gift, development rights, assignment, appointment, bequest, trust, maintenance, possession, encumbrance or any attachment charge under any statutory laws or otherwise howsoever are requested to make the same known in writing along with the supporting documents or any evidence to the address given below within the period of 14 days from the date of publication hereof, failing which the property will be declared as free from all encumbrances without reference to any such claims and the same if any will be deemed to have been waived or abandoned.

Mumbai, Dated this 20th Day of October, 2022.
Sd/-
MR. VISHAL A. GEDIA
Advocate, High Court
Chamber No. 07, Ground Floor, Hathiwala Mansion, Daulat Nagar, Junction of Road No. 1 & 3, Borivali East, Mumbai 400066.

GANDHAR OIL REFINERY (INDIA) LIMITED
CIN: U23200MH1992PLC068905
Regd. Office: 18th Floor, DLH Park, S.V. Road, Goregaon (West) Mumbai 400062 Tel.: +91-22-40635600 Fax: +91-22-40635601
Email: cs@gandharoil.com Website: www.gandharoil.com

NOTICE OF 1ST EXTRAORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING INSTRUCTIONS

This is in continuation of our earlier communication dated 15th October, 2022 published in the newspaper dated 15th October, 2022 whereby **NOTICE** was given that the 1st Extraordinary General Meeting ("EGM") of the Members of Company will be held on Thursday, 10th November, 2022 at 11.00 A.M. (IST through Video Conference or other audio visual means ("VC/OAVM")) to transact the business as set out in the Notice of EGM in compliance with General circular No. 02/2022 dated May 05, 2022, 21/2021 dated December 14, 2021, 19/2021 dated December 08, 2021, 02/2021 dated January 13, 2021, 20/2020 dated May 5, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 14/2020 dated April 8, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA circulars") and all other applicable laws and circulars. The same is available on the website of the Company viz. www.gandharoil.com and on website of Registrar and Share Transfer Agent ("RTA") i.e. Link Intime India Private Limited viz. https://instavote.linkintime.co.in

In line with the aforesaid circulars, the Company has completed the dispatch of said Notice on Wednesday, 19th October, 2022 through email to all those members whose email address are registered with the Company / RTA or with their respective Depository Participants ("DP"), whose names appear in the Register of Members as on Friday, 14th October, 2022.

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 as amended, the Company is providing e-voting facility to its members to cast their votes electronically through remote e-voting (prior to EGM) and e-voting/InstaPoll (during the EGM), on all the resolutions as set forth in the Notice of the EGM. The Company has engaged the services of Link Intime India Private Limited ("LIPL") for providing E-voting facility.

The cut-off date for determining the eligibility to vote through electronic means shall be Thursday, 03rd November, 2022. Persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained as on cut-off date, only shall be entitled to avail the facility of e-voting as well as voting in the EGM. Remote E-voting facility will commence on Monday 07th November, 2022 (09:00 am) and ends on Wednesday 09th November, 2022 (05:00 pm). The e-voting module shall be disabled by LIPL thereafter and voting shall not be allowed beyond said time.

Any person, who acquires shares and becomes a member of the Company after the dispatch of the notice and hold shares as on cut-off date i.e. 03rd November, 2022 may obtain login ID and password by sending a request on https://instavote.linkintime.co.in, to cast their vote electronically.

The Company is also providing facility to the eligible members to cast their vote through electronic means (Insta Poll) at the EGM on all the business specified in the Notice of EGM. The members who have cast their vote by e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again. Once the Member cast vote on a resolution, the same shall not be allowed to change it subsequently.

For detailed instructions of e-voting, members may refer to the Section 'E-voting Process' in the Notice of EGM. Members are also requested to refer Notice of EGM for joining the EGM through VC/OAVM. In case of queries or grievances pertaining to e-voting procedure, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in under help section or write an email to enotices@linkintime.co.in.

Shareholders who have still not registered their email addresses can register the same with RTA by sending email to mt.helpdesk@linkintime.co.in. In case of any queries or issues regarding e-voting, members may contact to Mr. Rajiv Ranjan at the designated email ID: rajiv.ranjan@linkintime.co.in or may call at 022-49186000.

For GANDHAR OIL REFINERY (INDIA) LIMITED
Sd/-
Jayshree Soni
Company Secretary

Place : Mumbai
Date : 20th October, 2022

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST GOVINDPARVA AGRO PRODUCTS PRIVATE LIMITED
OPERATING IN PRODUCTION & DEALING OF SUGARCANE AT KARMALA, SOLAPUR (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

RELEVANT PARTICULARS	For the Quarter ended 30 June, 2022			For the Quarter ended 31 March, 2022		
	As previously Reported	Adjustment	Restated	As previously Reported	Adjustment	Restated
Cost of material consumed	13,829.24	892.03	14,721.27	12,321.54	1,254.70	13,576.24
Other Expenses	6,819.35	(892.03)	5,927.32	7,384.10	(1,254.70)	6,129.40

4. The above is extract of detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

5. The full format of Quarterly results is available on the Company's website i.e., www.mahindracie.com and on the website of Stock Exchanges i.e., www.nseindia.com and www.bseindia.com.

For & on behalf of the Board of Directors
Date : October 18, 2022
Place : Pune
Executive Director

Cni RESEARCH LIMITED
Regd. Office: A-120, Gokul Arcade, Sahar Road, Vile Parle (East), Mumbai - 400 057.
CIN No. : L45202MH1982PLC041643
Email id: chamatcar@chamatcar.com Contact: 022-49737861

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.09.2022 (Rs. in Lakhs)

Particulars	Current Quarter ending	Preceding 3 months ended	Corresponding 3 months ended in the previous year	Year to date (Six Months ended)	Year Ended
	30-09-2022 (Un-Audited)	30-06-2022 (Un-Audited)	30-09-2021 (Un-Audited)	30-09-2022 (Un-Audited)	31-03-2022 (Audited)
1 Total Income from Operations	351.94	209.70	132.60	561.64	785.74
2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	23.29	20.53	76.11	43.82	172.02
3 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items#)	23.29	20.53	76.11	43.82	172.02
4 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	23.29	20.53	76.11	43.82	170.12
5 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(168.44)	183.14	37.60	14.71	464.24
6 Equity Share Capital	1148.08	1148.05	1148.05	1148.05	1148.05
7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	97.05	97.05	97.05	97.05	97.05
8 Earnings Per Share (of Re.1/- each) (for continuing and discontinued operations) - 1) Basic: 2) Diluted:	0.02 0.02	0.02 0.02	0.07 0.07	0.04 0.04	0.15 0.15

Notes:
a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (URL of the filings).
b) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.
c) # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

For and on behalf of the Board of Directors of For Cni RESEARCH LTD.
Sd/-
KISHOR P OSTWAL
MANAGING DIRECTOR
DIN: 00460257

Place: Mumbai
Date: 19.10.2022

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)
Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

No.DDR-4/Mum./ Deemed Conveyance/Notice/3142/2022 Date: - 13/10/2022
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice
Deemed Conveyance Application No. 290 of 2022

Merigold Co-operative Housing Society Limited, CTS No.371 and 373, Village Eksar, TPS III Ram Mandir Road, Vazira Naka, Borivali (W), Mumbai 400 091.
APPLICANT Versus 1. Delvadia Developers and Builders Pvt. Ltd., 114, Shyamkamal Building B, Agarwal Market, Vileparle (East), Mumbai 400 091 Also New Address- 5th Floor, Trade Avenue, Suren Road, Off W. E. Highway, Andheri (East), Mumbai 400 093 2. **Shri Harishchandra Namdeo Gaikwad**, 3. **Shri Ashok Namdeo Gaikwad**, 4. **Smt.Vasanti Namdeo Gaikwad**, 5. **Smt.Hemlata Namdeo Gaikwad**, 6. **Smt.Madhuri Namdeo Gaikwad**, 7. **Shri Suresh Namdeo Gaikwad**, Last known address of Opponent No.2 to 4, Final Plot No. 371 and 373, Of Borivali, TPS III, Village Eksar, Taluka Borivali, Mumbai Suburban District 8. **Shri Subhash Jaywant Goraksha**, 9. **Merigold A CHSL**, Ram Mandir Road, Vazira Naka, Borivali (W), Mumbai 400 091 10. **Ester CHSL**, Ram Mandir Road, Vazira Naka, Borivali (W), Mumbai 400 091.
OPPNENTS and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property. :-

Claimed Area
Unilateral conveyance of plot of land admeasuring 637.02 square meters out of 2522.70 square meters of layout of bearing Final Plot No. 371 & 373 of Borivali Town Planning Scheme No. III, now New CTS No. FP/371 and FP/373 of TP Scheme No. III of Village Borivali, Taluka Borivali, Mumbai Suburban District along with the building namely Merigold CHSL situated at Ram Mandir Road, Vazira Naka, Borivali (W), Mumbai 400 091 in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 03/11/2022 at 2.00 p.m. District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4). Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

Sd/-
For District Deputy Registrar,
Co-operative Societies,
Mumbai City (4) Competent Authority,
U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)
Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

No.DDR-4/Mum./ Deemed Conveyance/Notice/3171/2022 Date: - 17/10/2022
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice
Deemed Conveyance Application No. 296 of 2022

Merigold A Co-operative Housing Society Limited, Plot No.371 and 373, CTS No. 357,361 and 363, Village Eksar, Ram Mandir Road, Vazira Naka, Borivali (W), Mumbai-400 091.
APPLICANT Versus 1. Delvadia Developers and Builders Pvt. Ltd., 114, Shyamkamal Building B, Agarwal Market, Vileparle (East), Mumbai 400 091 Also New Address- 5th Floor, Trade Avenue, Suren Road, Off W. E. Highway, Andheri (East), Mumbai 400 093 2. **Shri Harishchandra Namdeo Gaikwad**, 3. **Shri Ashok Namdeo Gaikwad**, 4. **Smt.Vasanti Namdeo Gaikwad**, 5. **Smt.Hemlata Namdeo Gaikwad**, 6. **Smt.Madhuri Namdeo Gaikwad**, 7. **Shri Suresh Namdeo Gaikwad**, Last known address of Opponent No.2 to 4, Final Plot No.371 and 373, Of Borivali, TP5 III, Village Eksar, Taluka Borivali, Mumbai Suburban District 8. **Shri Subhash Jaywant Goraksha**, 9. **Merigold CHSL**, Ram Mandir Road, Vazira Naka, Borivali (W), Mumbai 400 091 10. **Ester CHSL**, Ram Mandir Road, Vazira Naka, Borivali (W), Mumbai 400 091.
OPPNENTS and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property. :-

Claimed Area
Unilateral conveyance of plot of land admeasuring 880.53 square meters out of 2522.70 square meters of layout of bearing Final Plot No.371 & 373 of Borivali Town Planning Scheme No.III, now New CTS No.FP/371 and FP/373 of TP Scheme No.III of Village Borivali, Taluka Borivali, Mumbai Suburban District along with the building namely Merigold CHSL situated at Ram Mandir Road, Vazira Naka, Borivali (W), Mumbai 400 091 in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 03/11/2022 at 2.00 p.m. District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4). Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

Sd/-
For District Deputy

पर्यटनवादीसाठी प्रयत्न करावेत- विभागीय आयुक्त



औरंगाबाद,

दि. १९ : जिल्हाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. दरवर्षी या पर्यटनस्थळांना भेट देण्याच्या पर्यटकांची संख्या देखील मोठी आहे. अशा ऐतिहासिक वारशाची माहिती नागरिकांना घावी तसेच पर्यटकांची संख्या आणखी कशी वाढेल यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी दिले.

विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी जिल्हातील सर्व विभाग प्रमुखांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, उपायुक्त पराग सोमण, पांडुरंग कुलकर्णी, उपायुक्त वीणा सुपेकर, समीक्षा चंद्रकार, अलेख यादवी, बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी सादरीकरणवादारे सर्व विभागांच्या कामाची माहिती आयुक्ताने दिली.

आयुक्त पुढे म्हणाले की, वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. सर्व यंत्रणांनी दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जास्त वृक्ष लागवड करावी, जनसेवाी असणाऱ्या योजनांची विस्तृत दृष्टीकोन ठेवून अंमलबजावणी करावी, लंपी बाबत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार काम करावे, फेरफार प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा, ई-पीक पाहणी महत्वाचा उपक्रम असल्याने माहिती संकलित करताना योग्य ती खबरदारी घ्यावी, ज्या तालुक्यात घनकचरा व्यवस्थापण आराखडा मंजूर झालेला आहे तिथे पुढील कार्यवाही सुरु करा असे निर्देश आयुक्ताने संबंधित विभाग प्रमुखांना दिले. यावेळी विभागीय आयुक्ताने निष्ठामकालीन शाळांचे बांधकाम, ग्रामीण घरकुल योजना, रमाई आवास योजना, ई-चावडी, ई-हक्क प्रणाली, डीडीएम प्रणालीव्दारे दर्स्तएवज वितरण, उपविभागीय अधिकारी स्तरावर घोषणापत्र, ई-स्कॅनिंग, सौर उर्जा सबळीकरण, स्वच्छ भारत अभियान आदी विषयांचा आढावा घेतला.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my client MR. AVIJIT GANENDRANATH NANDAN & SMT. BANDANA NANDAN purchased the said Flat No. A/308, 3rd Floor, A-Wing, admeasuring 605 Sq. Ft. Built up area in the building known as "GANARAJ RESIDENCY ATHARVA ARCADE", situated on Survey No. 144, Hissa No. 2, Village Datvali, Tal. & Dist. Thane from MR. PALAK LAXMICHHARAN DALUI, vide an Agreement for Sale dated 22/07/2022, registered under Doc. No. TNN-2/16755/2022 and the same he has purchased from M/S. ADWAIT BUILDERS & DEVELOPERS vide an Agreement for sale dated 05/03/2012, registered under Doc. No. TNN-101/702/2012. So we hereby invite claim or objection that any person having any claim or objection against or into or upon in respect of the said flat howsoever are hereby required to make the same known in writing within 14 days from the date of publication at : Shop No. 10, Gr. Flr., Roop Rajat Nagar, Behind Shifa Medical, Tarapur Road, Boisar (W), Tal. & Dist. Palghar.

Sd/-
ADV. NAIMA N. SHAIKH
(Advocate)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my client MR. BARUN NIRMAL PANJA & MRS. ARPITA PANJA purchased the said Flat No. A/302, 3rd Floor, A-Wing, admeasuring 545 Sq. Ft. Built up area in the building known as "GANARAJ RESIDENCY ATHARVA ARCADE", situated on Survey No. 144, Hissa No. 2, Village Datvali, Tal. & Dist. Thane from MR. SAMAJ BIBHUTI GOLJI, vide an Agreement for Sale dated 08/07/2022, registered under Doc. No. TNN-5/11319/2022 and the same he has purchased from M/S. ADWAIT BUILDERS & DEVELOPERS vide an Agreement for sale dated 22/03/2012, registered under Doc. No. TNN-1/02256/2012. So we hereby invite claim or objection that any person having any claim or objection against or into or upon in respect of the said flat howsoever are hereby required to make the same known in writing within 14 days from the date of publication at : Shop No. 10, Gr. Flr., Roop Rajat Nagar, Behind Shifa Medical, Tarapur Road, Boisar (W), Tal. & Dist. Palghar.

Sd/-
ADV. NAIMA N. SHAIKH
(Advocate)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mrs. Sangeeta Deepil Netragonkar has filed The Application for Succession Certificate In Thane Court for Claiming The LIC POLICY NO. 880722865 (Mulund Branch No. 88A) as a Nominee, after the death of her Husband Late Deepil Pundlik Netragonkar. From that if any Claim In Respect, Thereof by way of Legal Nominee, However are Requested to inform the same In Writing Under Signed their objections within 14 Days from the date hereof failing which, the claims if any of such persons will be considered to have been waived and / or abandoned and the Transfer shall be completed Date 20/10/2022.

Place: Airoli, Navi Mumbai Sd/-
Widow Sangeeta Deepil Netragonkar

जाहीर सूचना

यादारे सूचना देण्यात येते की, के. श्री. दत्ताराम गोपाळ शेलार यांचे निधन दि. २२/०३/२०१९ रोजी मुंबई येथे झालेले असून ते सदनिका क्र. ५४१२ इमारत क्र. १६८, अ-विंग, दुसरा माळा, विक्रमसदर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, कन्मनवार नगर नं. १, विक्रोळी (पूर्व), मुंबई - ८३, चे मालक होते आणि ते संस्थेद्वारे पुरविलेले दुय्यम समभाग पत्र क्रमांक डिस्ट्रिक्टव्ही क्रमांक १०००१६ ते १००१०० (५ समभाग रु. ५० प्रत्येकी) देखील त्यांच्या नावे आहे.

सदर सदनिकेचे मूळ समभाग पत्र क्रमांक २० हखलेले असून ते सापडत नाही आहे. म्हणून सोसायटीने दुय्यम समभाग क्रमांक ८९ दिलेले आहे. तरीही या संबंधित विषयी आम्ही विक्रोळी पोलीस ठाणे, विक्रोळी (पूर्व), येथे मुळ समभाग क्रमांक २० हखल्याबाबत तक्रार क्रं. १०७९/२०२२ दिनांक १७/१०/२०२२ रोजी नोंदवली आहे. तरीही जर कोणता कुठल्याही प्रकारचा दावा किंवा हरकत असल्यास (४ साल) दिवसांच्या आत निम्न स्वाक्षरीकरण यांना लेखी स्वरूपात सहयायक कागदपत्रासह अॅड. आर. आर. मेरुगु वकील उच्च न्यायालय कार्यालय पत्रा ३/१६, वॉर्ल्ड प्रसाद शॉपींग सेंटर, कन्मनवार नगर नं. २, विक्रोळी (पूर्व), मुंबई - ४०००८३ येथे रजिस्टर ए.डी द्वारे सुचित करावे तसे न केल्यास असे मानले जाईल वही, कोणत्याही व्यक्तीचा असा कोणताही दावा किंवा दावे नाहीत आणि जर असल्यास ते सोडविले जातील.

सही /-
आर. आर. मेरुगु
(वकील उच्च न्यायालय)
ठिकाण : मुंबई, दिनांक : १९/१०/२०२२

PUBLIC NOTICE

This is to notify that Late Bharat Mohanlal Desai who was owner of Flat No. 105 admeasuring 873 Sq. Ft. Built-Up area on 1st Floor of Building known as Juhu-Himachal Co-Operative Housing Society Ltd., situated at Juhu Lane, Andher West, Mumbai - 400058, standing on plot of land bearing CTS No. 510 and 511 of Village Parle West, Taluka Andheri in the registration district and sub registration district of Mumbai Suburban. Late. Bharat Mohanlal Desai died intestate on 08/06/2017 leaving behind his wife i.e. Mrs. Prafulla Bharat Desai, and a son i.e. Mr. Pratik Bharat Desai. Mr. Pratik Bharat Desai has release his inherited shares to his mother Mrs. Prafulla Bharat Desai through registered Deed of Release.

Any person or persons having any claim against or in the aforesaid property by way of inheritance, mortgage, possession, safe, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement, transfer, license, understanding, arrangement either agitated in any litigation or otherwise or any other right or interest whatsoever are hereby required to make the same known in writing to Adv. Sandhya R Yadvav and Chairman / Secretary of Juhu-Himachal Co-Operative Housing Society Ltd. along with documentary proof to the undersigned within a period of 15 days from the date of publication hereof.

If no claim is made as aforesaid, Juhu-Himachal Co-Operative Housing Society Ltd. will be at liberty to transfer above-mentioned flat and admit Mrs. Prafulla Bharat Desai as a member as per application made by her.

Sd/-
SANDHYA RAJESH YADAV
Date: 20/10/2022
Advocate, High Court
Office No. 1, Borewell, Sheppards Point, Near to
Majhi Nani Hotel, Opp. Andher Railway Station,
Andher West, Mumbai - 400058.
Ph: 02260291132/02260291133



ऑरिक्स लिझिंग अॅण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड

(पूर्वीची ओएआयएस ऑटो फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड) (ऑरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस लिमिटेडची उपकंपनी)
नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. १५, मरोळ को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००१९.
दूर. +९१-२२-२८५९५०९३/६७७७९०००, फॅक्स: +९१-२२-२८५२८४४९९, ई-मेल: info@orixindia.com |
www.orixindia.com, सीआयएन: २५४८००एमएफ२००६पीएलसी१६३९३७

(सिक्व्हीटरीयटयोजनेन अॅन्ड रिक्त-रूक्यान ऑफ फिनान्शियल अॅसेट्स् अॅन्ड एनफोर्सिमेंट ऑफ सिक्व्हीटरी इन्स्ट्रुमेंट अॅन्ड २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना)

खालील कर्जदार व सहकर्जदार यांनी ऑरिक्स लिझिंग अॅण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड यांच्याकडून खाली नमूद प्रतिभूती कर्ज घेतले आहे. खाली नमूद कर्जदारांचे कर्ज हे त्यांचे संबंधित मालमत्तेच्या तारणावर प्रतिभूत करण्यात आले आहेत. त्यांनी संबंधित कर्ज करारनामाच्या नियम व अटी पाळलेल्या नसल्याने त्यांचे खाते अनियम झाले आणि आरबीआय मार्गदर्शिनानुसार एनपीएमध्ये वार्षिक करण्यात आले. त्यांच्याकडून ऑरिक्स लिझिंग अॅण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड यांना देव रकम ही खालील तक्त्यात नमूद प्रमाणे वितरित सुचनेनुसार देण्यात आली आहे आणि त्यावरिल पुढील व्याज लागू असेल आणि त्यांचे संबंधित तारखेप्राप्त करार द्यावे त्यांचे शुल्क आकारले जाईल.

क्र.	कर्ज खाते क्रमांक	कर्ज प्रकार	कर्जदाराचे नाव	१३(२) रूक्यान धर्काची रक्कम	सूचना दिनांक	प्रतिभूत मालमत्तेचे यत्न
१	LN0000000013272	एसएमई प्रतिभूत कर्ज	१. जीव्ही सिंगी अॅंड कंपनी २. प्रकाश गणेशमल संघची संघची ३. जया प्रकाशचंद्र संघची ४. विपिन पी संघची ५. कुणाल रमेशा संघची ६. मदनलाल गणेशमल संघची	रु. २३११०९२१.९६	१३ ऑक्टोबर २०२२	प्लॉट क्र. ३९, ५व्या मजल्यावर ए-विंग, क्षेत्रफळ सुमारे ८४४ चौ.फू. अर्थात ७८.४२ चौ.मी. (किटअप क्षेत्र), सिव्हाचल दर्शन को-ऑपरेटिव्ह होमिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, १७९, सेट मोतीशाह क्रॉस लेन, (लेव्ह लेन), भायखळा (पूर्व), मुंबई - ४०००१९, यासह सर सोसायटीने जारी केलेले भाग प्रमाणपत्र क्र. ४९, विशिष्ट क्र. २०१९ ते २०२२, कॅन्डलुल सर्वे क्र. ३८६ (भाग), माझगाव विभाग, महानगरपालिका ई वॉर्ड, नोंदणीकरण जिल्हा मुंबई आणि मुंबई शहर येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि चतुर्दिगाः उत्तर: सेठ मोतीशाह क्रॉस लेन, दक्षिण: शंभुच वरदान कोहोली, पूर्व: सेठ मोतीशाह क्रॉस लेन, पश्चिम: डीसीपी (मुंबई) बंगला
२	LN0000000005627	एसएमई प्रतिभूत कर्ज	१. काव्यांजली इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड २. काव्या उममचंद्र जैन ३. विक्रमकुमार भंकरलाल जैन ४. उत्तमचंद्र जैन	रु. ३४८३७६९१.७९	१३ ऑक्टोबर २०२२	प्लॉट क्र. ७३, ५व्या मजल्यावर ए-विंग, क्षेत्रफळ सुमारे ११७८चौ.फू. कारपेट क्षेत्र, आणि १४१४ चौ.फू. (किटअप क्षेत्र), भारत नगर को-ऑपरेटिव्ह होमिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, कॅन्डलुल सर्वे क्र. १/१८६, ताडवडे विभाग, ३२२, मीलाना शौकतअली रोड, ग्रेट रोड पूर्व, मुंबई, महाराष्ट्र येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि चतुर्दिगाः उत्तर: अॅडी मेन्शन, दक्षिण: बाळाराम भवन, पूर्व: रस्ता, पश्चिम: सी विंग.
३	LN0000000009998	एसएमई प्रतिभूत कर्ज	१. मे. ओम शिव शंभो २. खंडेदार हरिभाऊ घोरेराई ३. सेवंता के घोरेराई ४. विशाल खंडेदार घोरेराई	रु. ११२००८२०.५०	१३ ऑक्टोबर २०२२	प्लॉट क्र. ४०९, ४व्या मजल्यावर सी-विंग, क्षेत्रफळ सुमारे ६३४ चौ.फू. कारपेट क्षेत्र, इमारत क्र. ५, राम कुटीर म्हणून ज्ञात इमारत, गाव-असल्या, पाटकोपर तालुका-कुर्ला, नोंदणी आणि रजिस्ट्रार उपजिल्हा मुंबई आणि मुंबई शहर, सर्वे क्र. २३, हिस्सा क्र. ४६ (भाग), सोसायटी क्र. ११९, येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि चतुर्दिगाः उत्तर: मालमत्ता सर्वे क्र. २३ हिस्सा क्र. ४६, ४९ व ५०, पूर्व: शिव कुंड सिमा, पश्चिम: सर्वे क्र. २३ हिस्सा क्र. ४६ (भाग)
४	LN00000000017431 LN00000000019198	एसएमई प्रतिभूत कर्ज	१. मेसर्स गी साई कृपा सुतारकाम २. मेसर्स एसआरके एन्सजीज ३. रमाशंकर एम विद्यकर्मा ४. लालतीदेवी आर विद्यकर्मा ५. विजयकुमार आर विद्यकर्मा	रु. ३८९१९००.८१	१३ ऑक्टोबर २०२२	प्लॉट क्र. २०५, क्षेत्रफळ सुमारे ७९१.०५ चौ.फू. कारपेट क्षेत्र, रारा मलना, वी-१ विंग, ओमकार हाईडस, बांधकामिनि जमिन एस. क्र. २३८, हिस्सा क्र. २एन व २एम, गाव-भोपल, डॉबिबली (पूर्व), नोंदणीकरण जिल्हा, उप-जिल्हा कल्याण येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि चतुर्दिगाः उत्तर: गाडवीयन स्कूल, दक्षिण: मानपाडा रोड, पूर्व: लोटस इमारत, पश्चिम: शांती निकेतन

आम्ही तुम्हाला येथे कळवित आहोत की, वरील तक्त्यात नमूद तारखानुसार रकम तसेच त्यावरिल संबंधित तारखेप्राप्त करार द्यावे, इतर शुल्क व अधिभार इत्यादी रकम सदर सूचना प्रकाशन तारखेप्राप्त ६० दिवसात ऑरिक्स लिझिंग अॅण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेडकडे जमा करावी अन्यथा सरफायसी कायद्याच्या कलम १४ व कलम १३(४) अन्वये प्रक्रिया प्रारंभ करण्याचे अधिकार खालील स्वाक्षरीकरणाकडे असून वर नमूद तारणा मालमत्तेसमोर ऑरिक्स लिझिंग अॅण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेडची देय रकम वसूल करण्यासाठी कारवाई केली जाईल. यापुढे तुम्हाला सदर कायद्याच्या कलम १३(३) अन्वये विक्री/भाडेपट्टा किंवा इतर प्रकारचे हस्तांतरणापासून रोक्यात घेतले जाईल.

सही /-
प्राधिकृत अधिकारी
ऑरिक्स लिझिंग अॅण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड
ठिकाण : मुंबई

प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल हायजिन अॅण्ड हेल्थ केअर लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: पी अॅण्ड जी प्लान्डा, कार्डिनल प्रॅसियस मार्ग, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००१९.
दूर.: ९१-२२-२८२६६००० | फॅक्स: ९१-२२-२८२६७३३७ | ई-मेल: investorpggh.im@pg.com, im.pg.com
यादारे सूचना देण्यात येते की, कंपनीने पारित केलेली खालील भाग प्रमाणपत्रे हक्कीत/अपर्याप्तित झाली असे कळविण्यात आले आहे आणि त्यामुळे नोंदणीकृत धारकांनी प्रतिलिपी भाग प्रमाणपत्रे पारित करण्याकरिता कंपनीकडे अर्ज केला आहे.

फोनिओ क्र.	भागधारकाचे नाव	भाग प्रमाणपत्र क्र.	विशिष्ट क्रमांक पासून पर्यंत	ग्रेअर्सची संख्या
०००२१२८५	रेणु नावेंकर	४९७	२५४६६ ५३५४०	७५

वरील भाग प्रमाणपत्राबाबत खरेदी किंवा कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्याविषयक इशारा देण्यात येत आहे. सदर भाग प्रमाणपत्रांची संबंधित कंपनीसोबत कोणताही दावा/दावे असणाऱ्या कोणाही व्यक्ती/व्यक्तींनी तो दावा कंपनीच्या वर दिलेल्या पत्त्यावरील नोंदणीकृत कार्यालयाकडे सदर सूचना प्रिस्ट झाल्यापासून १५ दिवसांच्या आत नोंदवावा. या कालावधीनंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि कंपनी प्रतिलिपी भाग प्रमाणपत्रे पारित करण्याची प्रक्रिया सुरु करेल.

प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल हायजिन अॅण्ड हेल्थ केअर लिमिटेडकरिता
सही /-
घनश्याम हेगडे
कार्यकारी संचालक व कंपनी सचिव
ठिकाण: मुंबई
दिनांक: १९ ऑक्टोबर, २०२२

Cni RESEARCH LIMITED

Regd. Office: A-120, Gokul Arcade, Sahar Road, Vile Parle (East), Mumbai - 400 057.
CIN No. : L45202MH1982PLC041643
Email id: chamatarcar@chamatarcar.com Contact: 022-49737861

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.09.2022 (Rs. in Lakhs)

Particulars	Current Quarter ending	Preceding 3 months ended	Corresponding 3 months ended in the previous year	Year to date (Six Months ended)	Year Ended
	30-09-2022 (Un-Audited)	30-06-2022 (Un-Audited)	30-09-2021 (Un-Audited)	30-09-2022 (Un-Audited)	31-03-2022 (Audited)
1 Total Income from Operations	351.94	209.70	132.60	561.64	785.74
2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	23.29	20.53	76.11	43.82	172.02
3 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items#)	23.29	20.53	76.11	43.82	172.02
4 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	23.29	20.53	76.11	43.82	172.02
5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(168.44)	183.14	37.60	14.71	464.24
6 Equity Share Capital	1148.08	1148.05	1148.05	1148.05	1148.05
7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	97.05	97.05	97.05	97.05	97.05
8 Earnings Per Share (of Re.1/- each) (for continuing and discontinued operations) -					
1) Basic:	0.02	0.02	0.07	0.04	0.15
2) Diluted:	0.02	0.02	0.07	0.04	0.15

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (URL of the filings).
- The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.
- # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

For and on behalf of the Board of Directors of For Cni RESEARCH LTD.

Sd/-
KISHOR P OSTWAL
MANAGING DIRECTOR
DIN: 00460257

Place: Mumbai
Date: 19.10.2022

नोटीस

या नोटीसद्वारे तामा लोकांना कळविण्यात येते की रामश्याम कृपा गृहनिर्माण संस्था (मर््या) भवानी शंकर रोड, दादर मंडई ४०००२८ असून या संस्थेत खालील दिलेल्या विवरण व माहिती प्रमाणे खालील मयत संपादोद्या नावे सदनिका असून त्यांच्या न्युपयुक्त त्यांच्या खालील वारसांनी त्यांच्या नावे सदनिका हस्तांतरित करणे व संस्थेचे सभासद करून घेण्याकरिता संस्थेकडे लेखी अर्ज केला आहे संस्थेच्या मयत संपादनात महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या कायदा १९६९ नियम १९६९ व उपविधायीत तरतुदीनुसार संस्थेकडे वारसांनोद केलेली नाही असे केल्याचा या खालील वारसांवर त्यांचि इतर कोणीही मयत संपादनाचे वारसांवर असल्यास अशा व्यक्तीनी सदर जाहिरात प्रिस्ट झाल्यापासून १५ दिवसांच्या आत वरील संस्थेच्या कार्यालयात पूर्व सूचना देऊन व वेळ घेऊन प्रत्यक्ष कायदेशीर मुळ कागदपत्र व पुराव्या सह कार्यालयीन वेळेत सापत्काळी ७ ते ९ या वेळे मधे संपर्क साधावा. मयत संपादनाचे सदनिकाधारक व त्यांची अर्जदार वारसांची सुची

आ. क्र.	सदनिका क्र.	मयत संपादनाचे नाव	अर्जदार नाव	नाते
१	१	१	१	नात
२	२	२	२	नात
३	३	३	३	नात

सही
रामश्याम कृपा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या
अध्यक्ष / सचिव

मुमुना क्र. ७५सार्वाजनिक न्यास नोंदणी कार्यालय
बृहन्मुंबई विभाग, मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, तळ मजला,
साखीरा बिल्डिंग, साखीरा रोड, वरळी, मुंबई-४०००३०
चौकशीची जाहीर नोटीस
अर्ज क्रमांक सधआ - १०/१७०६/२०२२
सार्वाजनिक न्यासाचे नाव Tathagat Yuva Foundation बाबत
Mr. Dipesh Kashinath Kamble अर्जदार
सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीसिने कळविण्यात येते की, सहायक धर्मादाय आयुक्त-१० बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमुद केलेला अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वाजनिक विस्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत.
(१) वर नमुद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वाजनिक स्वरूपाचा आहे काय?
(२) खाली निरिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?
(अ) जंगम मिळकत :- रोख रु १०००/-
(ब) स्थायर मिळकत :- निरंक
सदरच्या चौकशी प्रकरणांमध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देण्या असेल त्यांनी त्यांची लेखी कैफयत ही नोटीस प्रिस्ट झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफयतीचा विचार केला जाणार नाही, तसेच मुदतीत कैफयत न आल्यास कोणास काही सांगायवाचे नाही असे स्पमजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील
ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक २०/१०/२०२२ रोजी दिली.
अधीशक (न्याय)
सार्वाजनिक न्यास नोंदणी कार्यालय
बृहन्मुंबई विभाग, मुंबई

(शिक्का)

PARTICULARS	STANDALONE			CONSOLIDATED		
	Quarter Ended (Unaudited)	Quarter Ended (Unaudited)	Quarter Ended (Unaudited)	Quarter Ended (Unaudited)	Quarter Ended (Unaudited)	Quarter Ended (Unaudited)
	30-Sep-2022	30-Jun-2022	30-Sep-2021	30-Jun-2022	30-Sep-2021	30-Sep-2021
1 Total Income from operations (net)	2,010.70	67.52	2,108.54	2,161.17	98.65	2,187.46
2 Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	1,723.26	(800.43)	1,747.16	1,846.94	(829.90)	1,810.11
3 Net Profit / (Loss) after Extraordinary Items	1,723.26	(800.43)	1,747.16	1,846.94	(829.90)	1,810.11
4 Paid-Up Equity Share Capital	1,256.86	1,256.86	1,256.86	1,256.86	1,256.86	1,256.86
5 Face Value of the Shares	10.00	10.00	10.00	10.00	10.00	10.00
6 Earning Per Share (EPS) (Face value of Rs.10)						
-Basic	13.71	(6.37)	13.90	14.69	(6.60)	14.40
-Dil						